

SNA-SPARSH" कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ
केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत सर्व अभियानांसाठी
समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा
यांची नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१४१/पदूम-१६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२.

दिनांक: २९ नोव्हेंबर, २०२४.

वाचा :-

- १) भारत सरकार वित्त मंत्रालय यांचे कार्यालयीन ज्ञापन क्र.F.No.१(१३)/PFMS/FCD/ २०२०, दि.२३.०३.२०२१.
- २) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.३५/कोषा प्रशा-४, दि.०१.०७.२०२१.
- ३) कृषि व पदुम विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१४/पदूम १६, दि.०७.०७.२०२१.
- ४) भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन क्र.F.No.१ (२७)/PFMS/२०२०, dated १३.०७.२०२३
- ५) भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन क्र.F.No. १ (२७)/PFMS/२०२०, dated २१.०५.२०२४.
- ६) वित्त विभाग परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४७/कोषा प्रशा-४, दि.११.०६.२०२४.
- ७) संचालनालय, ले.व को. यांचे क्र.संलेवको/सुधारणा/न.क्र.५२/SNA/SPARSH/२०२४- २५, दि.१०.०९.२०२४.
- ८) महालेखापाल (ले.व अ.), महाराष्ट्र-१, मुंबई यांचे कार्यालय अनौपचारिक संदर्भ क्र.ख.वि./चा-१/वित्त विभाग/युओआर-१४६/२०२४-२५/९०९, दि.२४.०९.२०२४.
- ९) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५१/कोषा प्रशा-४, दि.१०.१०.२०२४.
- १०) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५१/कोषा प्रशा-४, दि.११.१०.२०२४.

प्रस्तावना :-

केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरांवरील रोख व्यवस्थापनामध्ये अधिक परिणामकारकता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली, राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची ई-कुबेर प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरीत करण्यासाठी "SNA-SPARSH" (समायोचित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण - Real Time System of Integrated Quick Transfer) ही निर्धा प्रवाह कार्यपद्धती प्रस्तावित करण्याचा निर्णय भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभाग संदर्भ क्र.४ अन्वये घेतला आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने संदर्भ क्र.५ येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये "SNA-SPARSH" अंतर्गत अंमलबजावणीसाठी अतिरिक्त २२ योजना आणि १० राज्ये यांचा नव्याने अंतर्भाव करण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १० राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निर्देशांस

अनुसरून, "SNA-SPARSH" अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये संलग्नित योजना निहाय स्वतंत्र आहरण खाते उघडणे अनिवार्य आहे. त्यासाठी वित्त विभागाने संदर्भ क्र.९ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या २६ केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत एकूण ६९ राज्य संलग्नित योजनांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येकी एक स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता प्रदान केली असून संदर्भ क्र.१० येथील परिपत्रकान्वये सदर बँक खाते उघडण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

३. उपरोक्तप्रमाणे मान्यता प्रदान करण्यात आलेल्या एकूण २६ केंद्र पुरस्कृत योजनांपैकी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या राष्ट्रीय पशुधन अभियान, एकात्मिक पाहणी योजना, पशुगणना या योजनांतर्गत ६ योजना व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधान मंत्री मत्स्य संपदा या योजनांतर्गत १ योजना अशा एकूण ७ राज्य संलग्नित योजनांकरीता भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येकी एक स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे. तसेच वित्त विभागाने सदर बँक खाते उघडण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धती विचारात घेऊन, पशुसंवर्धन, आयुक्तालय व मत्स्यव्यवसाय आयुक्तालय स्तरांवर "SNA-SPARSH" कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ प्रत्येक राज्य संलग्नित योजनेसाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियान, एकात्मिक पाहणी योजना, पशुगणना या योजनांतर्गत ६ योजना व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणारी प्रधान मंत्री मत्स्य संपदा या योजनांतर्गत १ योजना अशा एकूण ७ संलग्नित योजनांनिहाय भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येकी एक स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच "SNA-SPARSH" या कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ पुढीलप्रमाणे राज्य संलग्नित योजनानिहाय एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

अ. क्र.	राज्य संलग्नित योजनेचा संकेतांक आणि नाव	समन्वय अधिकारी (Nodal Officer)	एकल समन्वय यंत्रणा (Single Nodal Agency (SNA))
	National Livestock Mission		
१	MH 451- MH National Livestock Mission (NLM)	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसुवर्धन
२	MH 547- National Livestock Mission 50	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसुवर्धन
३	MH 548- National Livestock Mission 100	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसुवर्धन
	Livestock Census & Intrgrated Sample Survey		

४	MH 431- MH- Integrated Sample Survey Scheme	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसंवर्धन
५	MH 446-Mh Livestock Census	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसंवर्धन
६	MH 534-MH- Integrated Sample Survey Scheme (ISS)	सह/उपसचिव (पशुसंवर्धन)	आयुक्त, पशुसंवर्धन
Pradhan Mantri Masthya Sampada (PMMSY)			
७	MH420-MH- Pradhan Mantri Masthya Sampada (PMMSY)	सह/उपसचिव (मत्स्य)	आयुक्त, मत्स्यव्यवसाय

२. समन्वय अधिकारी:- समन्वय अधिकारी हे त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर "SNA-SPARSH" मार्फत राबविण्याच्या दृष्टीने समन्वयाचे काम करतील.

३. एकल समन्वय यंत्रणा :- केंद्र शासन तसेच राज्य शासन यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर "SNA-SPARSH" मार्फत अंमलबजावणी करण्याकरिता निर्गमित केलेल्या सूचना व पशुसंवर्धन विभाग/ मत्स्यव्यवसाय विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन एकल समन्वय यंत्रणा यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ कार्यवाही करावी.

४. उपरोक्त परिच्छेद १ प्रमाणे नियुक्त समन्वय अधिकारी व एकल समन्वय यंत्रणा यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन याबाबत केंद्र शासनाचे संदर्भ क्र.४ व ५ अन्वये प्राप्त झालेले निर्देश आणि वित्त विभागाच्या संदर्भ क्र.९ व १० अन्वये निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोपणे पालन करावे.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५१/कोषा प्रशा-४, दि.१०.१०.२०२४ व शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५१/ कोषा प्रशा-४, दि.११.१०.२०२४ अन्वये निर्गमित केलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४११२९१५०९०२८५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नि. भा. मराळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

४. प्रधान सचिव/ सचिव (व्यय/ लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव (मत्स्यव्यवसाय) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
६. महालेखापाल-१ / २ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
७. संचालक (लेखा व कोषागारे), मुंबई,
८. उप सचिव (पशुसंवर्धन/ मत्स्यव्यवसाय), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. अवर सचिव / कक्ष अधिकारी (पदुम-२/३/४/१२/१३/१४), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १०.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ११.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १२.वित्त विभाग (व्यय-२ व अर्थसंकल्प-१५/कोषा प्रशा-४ व ५), मंत्रालय, मुंबई-३२,
- १३.निवड नस्ती/ पदुम-१६